

शासन सेवेत दिवंगत इतालेत्या कर्मचा-यांच्या  
कुटुंबियांच्या अनुकंपा तत्वावर गट क व गट क  
वरील पदावर नियुक्ती देण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
शासन निर्णय, क्रमांक :अकंपा-१००८/अनौ.१७/०८/प्र.क्र.३५/०८/आठ,  
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.  
दिनांक :- ३१.३.२००८

पहा :-२) शासन निर्णय ,सामान्य प्रशासन विभाग, क्र. अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,  
दि. २२.८.२००५

#### प्रस्तावना :-

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग., क्रमांक. अकंपा-१००४/प्र.क्र.५१/२००४/आठ,  
दि. २२.८.२००५ अन्वये शासन सेवेत दिवंगत झालेत्या कर्मचा-यांच्या कुटुंबियांच्या अनुकंपा तत्वावर गट क व  
गट ड मधील पदावर नियुक्ती व प्रतीक्षा यादीच्या कार्यपद्धतीत अंशतः बदल करण्यात आला असून  
जिल्हाधिकारी कार्यालयातील सामायिक प्रतीक्षा सूचीबोराच संबंधित नियुक्ती प्राधिका-यांनी त्यांच्या  
कार्यक्षेत्रातील गट 'क' व गट 'ड' मधील पदासाठी प्रतीक्षा यादी टेवण्याची दुहेरी पद्धत अंमलात आणण्याचा  
निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सैनिक कल्याण विभाग ,पुणे व सैनिकी  
सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील दिवंगत कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांस शासन सेवेत  
अनुकंपा नियुक्तीराठी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले अर्ज विभागात परत करण्यात आले होते.

२. सदर दोन्ही कार्यालयातील पदे ही त्या पदांच्या सेवाप्रवेश नियमानुसार तसेच केंद्र शासनाच्या  
मार्गदर्शक सूचनानुसार केवळ माजी सैनिकांमधून भरण्याची तरतुद जागीवपूर्वक करण्यात आली आहे. त्यामुळे  
वरील कार्यालयातील अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांबाबतच्या प्रकरणो पात्र उमेदवारांना या कार्यालयात  
अनुकंपा तत्वावर नियुक्ती देता येत नसल्यामुळे त्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात याची याबाबतचा  
प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

#### शासन निर्णय :-

आता दिवंगत शासकीय कर्मचा-यांच्या पात्र कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासाठी  
दि. २२.८.२००५ च्या शासन निर्णयान्वये आस्तित्वात आलेत्या प्रचलित योजनेमध्ये सैनिक कल्याण विभाग,  
पुणे व सैनिक सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या दोन आस्थापनांचा, प्रस्तावनेत नमूद केलेल्या कारणास्तव  
अपवाद करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत असून त्या कार्यालयातील दिवंगत कर्मचा-यांच्या  
पात्र कुटुंबियांना अनुकंपा नियुक्ती देण्याची कार्यवाहा दि. २२.८.२००५ च्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार न

करता, ही कार्यवाही या पूर्वी अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार संबंधीत जिल्हाधिकारी यांचेकडूनच करण्यात यावी, असे आदेश शासन देत आहे.

२. शासन असेही आदेश देत आहे की, सैनिक कल्याण विभाग, पुणे व त्यांच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये तसेच सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, औरंगाबाद या कार्यालयातील गट 'क' व 'ड' मधील दिवंगत कर्मचा-यांच्या कुटुंबियांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीकावताचा अर्ज स्थिरत करणे, अर्जाची छाननी करणे व नियमांची पूर्तता होत असलेला अर्ज प्रतीक्षासूचीत समाविष्ट करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याबाबतची प्राथमिक कार्यवाही ही संबंधित कार्यालयामार्फत करण्यात यावी. त्यांतर सहर अर्जदाराचे नाव संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे ठेवण्यात आलेल्या सामायिक प्रतीक्षासूचीमध्ये योग्य टिकाणी समाविष्ट करावे व या सामायिक प्रतीक्षासूचीनुसार घ्येच्यानेने त्यांचा क्रम अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यासाठी आल्यास त्यांच्या जिल्हयातील कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात (अनुकंपातत्वावर नियुक्ती देण्यासाठी रिक्त पदे असल्यास) नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच करण्यात यावी.

३. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संग्रह साकेतांक २००८०३३१२१९२५००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श्री. प्र. पाटील )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

राज्यपाल यांचे सचिव,  
सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खालगी सचिव,  
सर्व विभागीय आयुक्त,

\*प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा/मूळ शाखा, मुंबई,

\*आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, मुंबई,

\*सचिव, महाराष्ट्र लोकसभा आयोग, मुंबई,

महालेखापाल, नागपूर-२ महाराष्ट्र,

संघालक, सैनिक कल्याण विभाग, सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, रायगड,

राष्ट्रीय युद्ध स्मारकासमोर, सोलापूर रस्ता, घोरपडी, पुणे - ४११००६,

संघालक, सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, सिडको, ए-१२, सेक्टर ३, भौलाना आझाद कॉलेजच्यामागे,

नविन औरंगाबाद - ४३१००६,

सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालये,

सर्व मंत्रालयीन विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख आणि कार्यालय प्रमुख,

सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,

निवड नस्ती (२ प्रती),

\* पत्राने.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव,

सर्व जिल्हाधिकारी,

\*प्रबंधक, लोकायुक्त व उप लोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई

\*सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई,

महालेखापाल, मुंबई-१ महाराष्ट्र,

उप सचिव, सामान्य प्रशासन विभाग, क्रा.क्र. २८

-----